

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ११

सभावृत्तांत

दिनांक - १७/०१/२०२०

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १७/०१/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.अश्विनी भिमा बोबडे - सभापती
२. मा.घोलप कमल अनिल
३. मा.उषा उर्फ माई मनोहर ढोरे
४. मा.पवार मनिषा प्रमोद
५. मा.अनुराधा गणपत गोरखे
६. मा.सुलक्षणा राजू धर

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आगळे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) पदोन्नती देणेबाबत - मा.मनिषा पवार, मा.अनुराधा गोरखे यांचा प्रस्ताव.

दिनांक ०३/०१/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १०) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - २७

विषय क्रमांक - ०१

दिनांक - १७/०१/२०२०

सुचक : मा.मनिषा पवार

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

मा.मनिषा पवार, मा.अनुराधा गोरखे यांनी प्रस्तावित केलेनुसार विद्युत विभागाच्या उप अभियंता विद्युत या पदाचे अंतिमसेवा जेष्ठता यादी दि.१८/१२/२०१२ रोजी प्रसिद्ध करणेत आलेली आहे. सदर सेवा जेष्ठता यादी तयार करताना प्रशासन विभागामार्फत उप अभियंता घोडे व मोरे हे एकाच दिवशी उप अभियंता पदावर पदोन्नती द्वारे रुजु झाल्याने श्री.घोडे हे वयाने श्री.मोरे यांच्या पेक्षा मोठे असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन १९८२ मधील जेष्ठतेची सर्वसाधारण तत्वे ४(३) मधील तरतुदी नुसार श्री.घोडे यांना सेवाजेष्ठता यादीत श्री.मोरे यांचे अधि सेवाजेष्ठता क्रमांक

मंजूर करणेत आला आहे. सदर बाबीस श्री.मोरे उप अभियंता (वि) यांनी हरकत घेतली असता प्रशासनाने वरील नियमाच्या आधारे श्री.मोरे यांची हरकत फेटाळून लावलेली आहे. तसेच याच सेवा जेष्ठता यादीत दि.२८/०८/२००८ रोजी पदोन्नती होवून रुजू होणारे उप अभियंता श्री.चव्हाण एम.एम, श्री.धुमाळ दिलीप, श्री.सोनवणे माधव व श्रीमती लता बाबर हे एकाच दिवशी रुजू झालेले असून सुद्धा वरील महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन १९८२ मधील जेष्ठतेची सर्वसाधारण तत्वे ४(३) मधील तरतूदीनुसार वयाने अनुक्रमे श्री.सोनवणे माधव, श्रीमती लता बाबर, श्री.दिलीप धुमाळ व श्री.चव्हाण माणिक या क्रमाने सेवा जेष्ठता क्रम देणे आवश्यक होते परंतु प्रशासन विभागाने चुकीने श्री.चव्हाण माणिक, श्री.दिलीप धुमाळ, श्री.माधव सोनवणे व श्रीमती लता बाबर असा सेवा जेष्ठता क्रम चुकविलेला आहे. त्यामुळे सेवा जेष्ठ असणारे श्री.सोनवणे माधव व श्रीमती लता बाबर यांचेवर पुढील पदोन्नती साठी अन्याय होत आहे. त्यामुळे सदरची उप अभियंता विद्युत या पदाची सेवाजेष्ठता यादी दुरुस्त करून श्री.सोनवणे माधव व श्रीमती लता बाबर यांचेवर होणारा अन्याय दूर करणे अत्यावश्यक आहे. याकरीता महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन १९८२ मधील जेष्ठतेची सर्वसाधारण तत्वे ४(३) मधील तरतूदी नुसार श्री.घोडे व श्री.मोरे यांना दिलेल्या सेवा जेष्ठतेचे नियमानुसार श्री.माधव सोनवणे व श्रीमती लता बाबर, श्री.दिलीप धुमाळ व श्री. माणिक चव्हाण या क्रमाने सेवा जेष्ठता यादी दुरुस्त करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सद्या विद्युत विभागाचे अस्थापनेवरील कार्यकारी व उपअभियंता (वि) पदाचे दुरुस्त सेवाजेष्ठता यादी नुसार सेवाजेष्ठता ठरणारे उप अभियंता श्री.माधव सोनवणे यांना पदोन्नती देणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होण्याची वाट न पाहता सदर ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/२९/२०२०

दिनांक : २०/१२/२०२०



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.